

उद्भवणेच्या चिंतनेतून मुक्ती मिळते.

मी स्वतः पुरवठा करणार असलेल्या *on line* नैसर्गिक अन्न आहार योजना, नैसर्गिक पध्दतीने अन्न विज्ञानाच्या पध्दतींची आणि शास्त्रोक्त पध्दतीने शारीरिक व्यायाम क्रियांची प्रत्यक्षिकांवर हळू हळू *according to demonstration* अनुकूलतां त *without mistake completely exactly* सराव पूर्ण प्रामाणिकपणे आणि सातत्याने अनुसरण *follow* करणाऱ्या हेतुने ऑनलाईन नैसर्गिक अन्न आहार योजना, नैसर्गिक पध्दतीने अन्न विज्ञानाच्या पध्दतीं सह, आणि शास्त्रोक्त पध्दतीने शारीरिक व्यायाम क्रिया योजना प्रत्यक्षिकांचा स्वीकार करा आणि मार्गदर्शक तत्वांचा *guidelines* स्वीकार करा.

सरावाने पूर्णत्व येते *perfect brings perfection* सरवाळ, विस्तारीत, तपविज्जवाव विकलक्षणासह मि वैभक्ती करित्या, माझे स्वतःचे जोरवमीणव नोंदणीकृत प्रशिक्षणाचीना जबाब हळू हळू अगळे अह्नुमान वर हळू हळू आजिवन ऑनलाईन मार्गदर्शक तत्वे, तत्वांद्वारे आणि नैसर्गिक संपुलीत अन्न आहार योजना, नैसर्गिक पध्दतीने अन्न आहार विज्ञानाची आणि शास्त्रोक्त पध्दतीने शारीरिक व्यायाम क्रिया, ऑनलाईन प्रत्यक्षिकांद्वारे वेळेवर, वेळोवेळी माहिती पुरवठा करणार आहे *with an in depth, extended, detailed analysis, I will personally, at my own risk, provide timely, time to time information to the registered trainees through according to age and according to seasonal life time on line guidelines and demonstrations of a natural balanced diet plan, demonstrations of natural cooking methods, and physical exercise actions demonstrations in a scientific manner.*

प्रशिक्षणाचीना प्रवेशासाठी ऑन लाईन नांव नोंदणी फॉर्म भरणे आवश्यक आहे.

आमच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी. आमचे अधिकृत संकेत स्थळ WWW. once more youngish . com

प्रशिक्षणाचीना प्रवेशासाठी ऑनलाईन नांव नोंदणी फॉर्म व्हॉट्सअप द्वारे पाठविण्यासाठी आमचा अधिकृत ई-मेल आयडी

: happy enjoy @ oncemoreyoungish . com

आणि अधिकृत मोबाईल नंबर

9764703111, 9168239001, 9371882022.

ऑनलाईन फॉर्म पाठविण्यासाठी वरील ई-मेल आयडी वरती, किंवा वरीलपैकी कोणत्याहि एक मोबाईल नंबरवर पूर्ण माहितीभरणे,

फोन वॉलस अपद्वारे पाठवावेत. तसेच आमच्या सीक्रेट स्थळाला भेट द्यावी.

WWW. once more youngish . com

शोध मानधन अमेरिकन डॉलर्स, दौनडाँ अरव्यापेंडी डॉलर्स आहे.

Discovery home page is US\$ 288 \$ dollars
Two hundred eighty-eight dollars

प्रशिक्षणाची प्रवेशासाठी ऑनलाईन नांव नोंदणी फॉर्म वॉलस अपद्वारे पाठवितांना शोध मानधन अमेरिकन (युएस) डॉलर्स दौनडाँ अरव्यापेंडी डॉलर्स गुगल पे किंवा फोन पे द्वारे ऑनलाईन पेमेंट पाठवावे.

(पाहा: शोध मानधन एकत्रे आठ शुल्क पत्र क्रमांक 22)
शोध मानधन एकत्रे आठ शुल्क अमेरिकन (युएस) डॉलर्स दौनडाँ अरव्यापेंडी डॉलर्स गुगल पे किंवा फोन पे वर ऑनलाईन पेमेंट पाठविण्यासाठी आमचे अधिकृत फोन नंबर:

9764703111, 9168239001, 9371882022.

या तिनपैकी एका मोबाईल नंबरवर शोध मानधन एकत्रे आठ शुल्क अमेरिकन (युएस) डॉलर्स दौनडाँ अरव्यापेंडी डॉलर्स गुगल पे किंवा फोन पे वर ऑनलाईन पेमेंट पाठवावे.

प्रशिक्षणाची मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तरुण मुलगा असेल किंवा तरुणी मुलगी असेल, नवविवाहित तरुण असेल, किंवा नवतरुणी विवाहिता असेल, विवाहित पुरुष असेल किंवा विवाहित महिला असेल, जेष्ठ नागरिक पुरुष असेल किंवा जेष्ठ नागरिक महिला असेल, पुरुष असेल किंवा किंग असेल, प्रशिक्षणाची समावेश्यतेला उमेदवारीचा पूर्ण आकाराचा वर्तमान ~~परिष्कारण~~ शारिरीक फिटनेस फोटो, आणि बाव्या किंवा उजव्या बाजूने घेतलेला उभ्या स्थितीचा पूर्ण आकाराचा वर्तमान ~~परिष्कारण~~ शारिरीक फिटनेस फोटो. या मोबाईल फोन नंबरवरून पुन्हा गुगल पे किंवा फोन पे द्वारे ऑनलाईन पेमेंट पाठविणार आहता.

From the same mobile number from which you are going to send payment via Google pay or phone pay online.

त्याच मोबाईल नंबर वरून प्रशिक्षणाथीचा स्वादूचा फोटो आणि ऑनलाईन प्रशिक्षणाथी नांव नोंदणी पुर्ण माहिती भरलेले फॉर्म व्हॉट्सअप द्वारे पाठवावेत.

तुमच्या वेगळ्या प्रगती फाईलमध्ये, आम्ही तयार केलेल्या फाईलवर तुमचा फोटो असेतो.

Your separate progress file contains your photo on the file we create.

तुमची सर्व माहिती अजब्याकडे अत्यंत सुरक्षित असेल.

All your information will be extremely secure with us.

आम्ही तुम्हाला सुगळ पे किंवा फोन पे द्वारे ऑनलाईन पाठविलेल्या पेमेंटचे नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करतो.

We provide you with the registration certificate of the payment sent by via Google pay or phone pay online

प्रशिक्षणाथी नांव नोंदणी फॉर्म भरण्यासाठी ईंग्लिश (कुमक) भाषा निवडा. असाध्य सदी समस्या उपचारासाठी प्रशिक्षणाथी नांव नोंदणी फॉर्म नमुना.

पेमेंट ऑनलाईन पेमेंट पाठविण्याचा उद्देश
असाध्य सदी समस्या उपचारासाठी प्रशिक्षणाथी नांव नोंदणी मानधन.

प्रशिक्षणाथीचे पुर्ण नांव
प्रशिक्षणाथीचे वय - - - - - जन्मतारीख
प्रशिक्षणाथीचे लिंग - - - - - पुरुष/स्त्री - - - - - male/female
प्रशिक्षणाथीचा पुर्ण पत्ता

दोन मोबाईल नंबर प्रविष्ट करा
आपल्याकडे ई-मेल आयडी असल्यास ई-मेल आयडी प्रविष्ट करा

प्रशिक्षणाथीचा व्यवसाय - - - - -
प्रशिक्षणाथीचे उतर आवडीचे छंद - - - - -
प्रशिक्षणाथीचे देशाचे नांव - - - - -
प्रशिक्षणाथी भारत देशातील असातील तर देशाचे नांव आणि राज्याचे नांव,
जिल्ह्याचे नांव - - - - -
प्रशिक्षणाथीचे वय एकतिस वर्षांपेक्षा कमी असलेस प्रशिक्षणाथीचे
पानकार्य पुर्ण नांव आणि पत्ता - - - - -

पालकांचा व्यवसाय -----
 पालकांचा वय -----
 पालकांचा लिंग ----- पुरुष / स्त्री ----- male / female
 पालकांचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा -----

प्रशिक्षणाची पूर्ण माहिती भरलेला फॉर्म व्हेबसाईट व्हाईट पेपर द्वारे पाठवावा.
 प्रशिक्षणाची प्रवेशासाठी ऑनलाईन नॉन नॉटरी फॉर्म व्हेबसाईट व्हाईट पेपर द्वारे पाठवितांना शोध मानधन अमेरिकन (युएस) डॉलर्स दोनशे अठ्ठाव्वेइशी डॉलर्स गुगल पे किंवा फोन पे द्वारे ऑनलाईन पेमेंट पाठवावे.

कार्यालयीन Office नियमानुसार प्रत्येक वर्षासाठी कार्यालयीन खर्च, कार्यालयीन भाडे, कार्यालयीन कामचावी पगोबंदी, ऑनलाईन माहितीची देवाण-घेवाण इत्यादी online information exchange etc. वार्षिक कार्यालयीन प्रमुख खर्च total office expenses प्रत्येक प्रशिक्षणाची दरवर्षी कार्यालयीन खर्च आमच्या अधिकृत कार्यालयास ऑनलाईन पाठविणे अनिवार्य Compulsory आहे. प्रमुख वार्षिक कार्यालयीन खर्च प्रत्येक प्रशिक्षणाची मध्ये समान प्रमाणात विभागून घ्यावे म्हणजे वार्षिक कार्यालयीन खर्चाचा प्रशिक्षणाची प्रमुख संख्येने विभाजित करणे dividing the annual office expenses by the total number of trainees.

प्रमुख प्रशिक्षणाची संख्या लक्षात घेता प्रमुख वार्षिक कार्यालयीन खर्च सर्व प्रशिक्षणाची समान प्रमाणात विभागून उचलला जावा आणि सर्व प्रशिक्षणाची समान प्रमाणात रक्कम अमेरिकन डॉलर्स US \$ dollars गोळा करवून all trainees collect the same amount US \$ dollars वार्षिक कार्यालयीन खर्च दरवर्षी आमच्या अधिकृत कार्यालयास ऑनलाईन पेमेंट गुगल पे किंवा फोन पे द्वारे US \$ dollars पाठवावे लागेल. शोध मानधन अमेरिकन डॉलर्स दोनशे अठ्ठाव्वेइशी डॉलर्स व्यतिरिक्त / च्या शिवाय वार्षिक कार्यालयीन खर्चाची वार्षिक आमच्या अधिकृत कार्यालयास प्रत्येक वर्षी गुगल पे किंवा फोन पे द्वारे ऑनलाईन पेमेंट पाठविणे आवश्यक Compulsory आहे. discovery harassment is required to pay an annual subscription/without US \$ 288 dollars. शोध मानधन आयुष्यातून एकच वेळ देणेच आहे. कार्यालयीन वार्षिक खर्च दरवर्षी आमच्या अधिकृत कार्यालयास ऑनलाईन पेमेंट पाठविणे कर्तव्य आहे. यशस्वीरित्या एक वर्षावर अच्युत नेहमी समाधानी, आनंदी व

प्रसन्न, चिंतामुक्त निवृत्ती मजाने असाध्य सदी समस्या मुक्त जीवन प्रवासाचे लक्ष target साध्य करणेसाठी शिस्तबद्ध हृदयीकानाच्या पध्दतीवर असाध्य सदी समस्या मुक्त जीवनसाठी निवृत्ती करणाऱ्या योग्य नियोजनावर लक्ष केंद्रित करणेसाठी 1) दरदिवशी शारजोका पध्दतीने शारीरिक व्यायामक्रिया करावू योजना 2) नैसर्गिक रणभ्रमोद्योग निवडक संतुलित अन्न आहारांच्या योजनेचे उद्देशीय साध्य करणेसाठी वषावर हुकुम आणि अष्टतुमान वर हुकुम according to age and season प्रत्येक दिवशीची दिवसातून चार वेळेचे नैसर्गिक संतुलित नेहमी गरजेप्रवरी अच्युत तंतोतंत अन्न आहार योजनेसाठी आवश्यक प्रत्येक नैसर्गिक अन्न पदार्थाचे जन्मजात स्वाभाविकपणे since

Since one's birth, in born, naturally माघक गुण आणिक बाधक
 दोषानुसार, विविध पोषक, सात्विक मातृयुक्त शुभधर्मांनुसार नानाविध
 अन्नमेष नैसर्गिक औषधी शुभधर्मांनुसार, शरीरावर होणारे आरोग्य संपन्न
 good for the health आणि लुकसानकारक harmful परिणामांचे सरासरी
 शुभावगुण गुणवत्तापूर्ण शुभणतेची केरीज आरोग्य संपन्न good for the health
 असाध्य बद्धीत सदी समस्या मुक्ती परिणामांच्या आकाराना पत्नीकडे ज्या क्षितिजास
 अपेक्षित सदी समस्या मुक्ती परिणाम साध्य करून असाध्य हादीसिमस्या
 मुक्ता जीवनशैली विकसित होण्याचे तृप्तीकोनतुज प्रसिद्ध नैसर्गिक अन्न
 पदार्थांचे नैसर्गिक संतुलित अन्न आहार योजनेतील अचुक
 तंतोतंत मात्रा/वाटा/हिस्सा/भाग प्रमाण विनरित्या प्रमाण निश्चित करून
 आणि नैसर्गिक पध्दतीने अन्न आहार शिजवून स्थापना द्वारे शरीराची नेमकी
 गरज ओळखून गरजे इतकाच संतुलित अन्नाचा पुरवठा करण्याची अन्न
 आहार योजना, 3) दैनंदिन विनचर्चा आरोग्य संपन्न good for the health
 वेळेचे योग्य नियोजन, नेहमी समाधानी जाणवी व प्रसन्न चिंतामुक्ता
 निरोगी मनाने दैनंदिन विनचर्चा योजना, 4) नैसर्गिक निमज करहुकुम
 जीवनशैली ला दिशा दिशेला आकार देऊन असाध्य सदी समस्या
 मुक्ता जीवनशैली विकसित प्रकलपुर्ण प्रकलन
 सिद्ध प्रवर्धन करणारी उपलब्ध मार्गदर्शक तत्प योजना, आणि
 5) विवाहापूर्वी म्हणजे यौवनात Puberty प्रवेश केल्यापासुन ते विवाह
 होईपर्यंतच्या जीवनप्रवासात खड्गचर्मप्रत पालन पुर्ण प्रामाणीकपण आणि
 सातत्याने follow तडीस नेणेची योजना (एक सुचना:- योजना क्रमांक पाच
 वैवाहिक पुत्रुष आणि वैवाहिक महिलांसाठी हायु नाहि याची वैवाहिकांनी
 नोंद घ्यावी) या पाच योजनांचे एकत्रित संतुलित सरावां द्वारे संयोग/मेल
 combined balanced practice combination पूर्ण ध्यानात्मक, पुर्ण प्रामाणीक
 प्रमत्ताना पुर्ण प्रामाणीक मेहनतीची जोड देऊन सातत्याने, चिकाटीने
 आणि जी धीने पुर्ण प्रामाणीकपण अशास्वीरित्या साध्य करून असाध्य
 सदी समस्यांन समस्येस जे प्रशिक्षणाची नोंद नोंदणी करतील त्या
 सर्व प्रशिक्षणार्थीना Once again Youngish website पन्नामेखर
 मॅगझिन वेबसाईटवर / पुन्हा एकदा तरुण मा संकेतस्थळावर मिहुज प्रसिद्ध
 केलेले असाध्य सदी समस्या वचनपत्र क्रमांक सात या वचनपत्रामधील
 नेरवी माहितीवरहुकुम असाध्य सदी समस्या मुक्ता जीवनशैली विकसितकरण
 हि संधी उपलब्ध करून देणे हि माझी वैयक्तिक जबाबदारी आहे.
 It is my personal responsibility to making this
 opportunity available

सरावाने परिपूर्णतामेत प्रवृत्ति brings perfection
 मि स्वतः पुरवठा करणार इतलेल्या on line नैसर्गिक अन्न आहारयोजना
 नैसर्गिक पध्दतीने अन्न शिजवणेच्या पध्दतीची आणि शाद-जोकापध्दतीने
 शारीरिक व्यायाम क्रियांची on line प्रात्यक्षिकांवरहुकुम according to

demonstration अचूक तंतोतंत without mistake correctly exactly
 सराव पूर्ण प्रामाणिकपणा आणि सातत्याने अनुसरण follow करणाऱ्या हे पुणे
 ऑनलाइन नैसर्गिक अन्न आहार योजना, नैसर्गिक पध्दतीने अन्न
 विजिणिका पध्दतीसह आणि शास्त्रिक पध्दतीने शारीरिक व्यायाम
 क्रिया योजना प्रात्यक्षिकांसह वैजं दीन दिनचर्या योजना, मार्गदर्शक तत्व
 योजना, आणि अहमचर्म प्रत पालन योजना follow तडीस नेणेची योजना,
 या पंच योजनांचा अचूक तंतोतंत सराव पूर्ण प्रामाणिकपणा आणि सातत्याने
 अनुसरण follow करणाऱ्या हे पुणे पूर्ण प्रामाणिकपणा विकार कटा
 सरावाने पुणाल येते practice brings perfection.

स्थळ: नागज (इंडिया) श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान

Place: NAGAJ (INDIA) Mr. SURESH RAMCHANDRA PRADHAN
 @Ramchandra

Date: 15-4-2022. Fifteen April 2022.

संपुर्ण जगातील प्रशिक्षणार्थी नाव नोंदणी करणारे सर्व आदरणीय, सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य respectable, venerable, adorable सर्व प्रशिक्षणार्थींसाठी मग ते पुरुष असतील किंवा महिला असतील, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, तरुण मुलगा असेल किंवा तरुण मुलगी असेल, ती नवविवाहित तरुणी असेल, किंवा नवविवाहित तरुण असेल, विवाहित पुरुष असेल किंवा विवाहित महिला/स्त्री असतील, जेष्ठ नागरिक विवाहित महिला असेल किंवा जेष्ठ नागरिक विवाहित पुरुष असतील, जेष्ठ नागरिक पुरुष असतील किंवा जेष्ठ नागरिक महिला असतील. सर्व प्रशिक्षणार्थींसाठी आणि आमचे अधिकृत संकेतस्थळाला www.OnceMoreYoungish.com website / पुन्हा एका तरुण संकेतस्थळाला भेट देणारे संपुर्ण जगातील आदरणीय, सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य respectable, venerable, adorable सर्व जनतेला मग ते पुरुष असतील किंवा महिला असतील, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, तरुण मुलगा असेल किंवा तरुण मुलगी असेल, ती नवविवाहित तरुणी असेल, किंवा नवविवाहित तरुण असेल, विवाहित पुरुष असेल किंवा विवाहित महिला/स्त्री असतील, जेष्ठ नागरिक विवाहित महिला असेल किंवा जेष्ठ नागरिक विवाहित पुरुष असतील, जेष्ठ नागरिक पुरुष असतील किंवा जेष्ठ नागरिक महिला असतील सर्व नागरिकांसाठी

अकरा ELEVEN

प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला वचनपत्र क्र. [REDACTED] या वचनपत्राचे www.OnceMoreYoungish.com website / पुन्हा एका तरुण संकेतस्थळावर वचनपत्र लिहून प्रसिद्ध केले आहे आणि मी स्वतः श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान माझे स्वताचे पूर्ण नाव लिहून मी स्वतः माझी सही/स्वाक्षरी SIGNATURE केलेली आहे. माझे नाव आणि स्वाक्षरी SIGNATURE च्याखाली प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला IN ADDITION TO आणखी ADDITIONAL अधिक ज्यादा उल्लेखनीय माहिती Notable Information आणि काही महत्वाच्या सूचना And Some Important Tips लिहून प्रसिद्ध करणार आहे कि प्रसिद्ध करणार असलेली उल्लेखनीय माहिती आणि काही महत्वाच्या सूचना प्रत्येक आदरणीय सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य respectable, venerable, adorable प्रशिक्षणार्थींनी, आदरणीय, सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य नागरिकांनी प्रत्येक महिन्याचे एक तारखेला प्रसिद्ध करणार असलेली माहिती जाणून घेणेसाठी www.OnceMoreYoungish.com website ला / पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळाला भेट द्यावी

Visit To The Once More Youngish Website To Know The Information Published

अकरासाठी

दिनांक 01/05/2022 रोजी वचनपत्र क्र. [REDACTED] प्रसिद्ध होणारी माहिती जाणून घेण्यासाठी www.OnceMoreYoungish.com website ला / पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळाला भेट द्या.

11 ELEVEN

To know the information that will be published for promise Letter no [REDACTED] 01/05/2022, visit to the Once More Youngish website

एक आदरणीय विनंती A Respectful Request

संपुर्ण जगातील प्रशिक्षणार्थी नाव नोंदणी करणारे सर्व आदरणीय, सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य respectable, venerable, adorable सर्व प्रशिक्षणार्थींसाठी मग ते पुरुष असतील किंवा महिला असतील, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, तरुण मुलगा असेल किंवा तरुण मुलगी असेल, ती नवविवाहित तरुणी असेल, किंवा नवविवाहित तरुण असेल, विवाहित पुरुष असेल किंवा विवाहित महिला/स्त्री असतील, जेष्ठ नागरिक विवाहित महिला असेल किंवा जेष्ठ नागरिक विवाहित पुरुष असतील, जेष्ठ नागरिक पुरुष असतील किंवा जेष्ठ नागरिक महिला असतील. सर्व प्रशिक्षणार्थींसाठी आणि आमचे अधिकृत संकेतस्थळाला www.OnceMoreYoungish.com website / पुन्हा एका तरुण संकेतस्थळाला भेट देणारे संपुर्ण जगातील आदरणीय, सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य respectable, venerable, adorable सर्व जनतेला मग ते पुरुष असतील किंवा महिला असतील, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, तरुण मुलगा असेल किंवा तरुण मुलगी असेल, ती नवविवाहित तरुणी असेल, किंवा नवविवाहित तरुण असेल, विवाहित पुरुष असेल किंवा विवाहित महिला/स्त्री असतील, जेष्ठ नागरिक विवाहित महिला असेल किंवा जेष्ठ नागरिक विवाहित पुरुष असतील, जेष्ठ नागरिक पुरुष असतील किंवा जेष्ठ नागरिक महिला असतील

आपण सर्वांना Once More Youngish परिवाराकडून एक आदरणीय विनंती जेव्हा तुम्ही www.OnceMoreYoungish.com वेबसाईटला भेट देता, केव्हा इतरांनी www.OnceMoreYoungish.com वेबसाईटला भेट द्यावी या हेतूने www.OnceMoreYoungish.com या वेबसाईटची लिंक, मित्रपरिवार, नातेवाईक, संबंधी, गणगोत, आप्तेष्ट, सगेसोयरे, ग्रुप मध्ये पोस्ट करा.

A respectful request from the once more youngish family to all of you When you visit the www.OnceMoreYoungish.com website in the friends, one's relative, one's kith and kin, group for the purpose that others may visit www.OnceMoreYoungish.com website.

Yours faithfully

Mr. SURESH RAMCHANDRA PRADHAN

आपला विश्वासू

श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान

Ramechandra

सही/स्वाक्षरी Signature

Once More Youngish Website वनस मोअर यंगीश वेबसाईटवर / पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळावर प्रकाशित केलेली लेखी माहिती स्वतः श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान यांनी स्वतः त्यांचे मूळ मराठी मातृभाषेत लिहून प्रकाशित केले आहे. ते स्वतः मराठी भाषेचा इंग्लिश (यु एस) भाषेत अनुवाद करत आहेत Once More Youngish Website वर / पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळावर प्रकाशित करत आहेत.

The written information published on the once more youngish website has been written and published by Mr. SURESH RAMCHANDRA PRADHAN himself in his native Marathi mothertongue. He himself is translating the Marathi language into English (US) and Once More Youngish are publishing on this website.

काही असाध्य रोगांवर संशोधन सुरु आहे

Research into some incurable disease in progress

काही असाध्य रोगांचा शोध अंतिम टप्प्यात आहे

The search for some incurable disease is in final stages

वेळोवेळी, प्रकाशित माहिती once more youngish website/ पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळावर सिद्ध चाचणी शरीरविज्ञान फिजीओलॉजी सिद्धांत म्हणून प्रकाशित केली जाईल.

From time to time, published information will be published all the Once More Youngish website as a proven test physiology theory.

आमच्या अधिकृत वेबसाईटला / संकेतस्थळाला भेट द्या

Visit our official website

आमची अधिकृत वेबसाईट / संकेतस्थळ

Our official website

www.OnceMoreYoungish.com

नैसर्गिक फुलाचे रोप/वृक्ष केवडा Flowering plant/tree केवड्याची फुले Kevda Flowers बीजापासून निर्मिती झालेले अपरिपक्व रोप जेव्हा नैसर्गिक परिपक्व होते म्हणजेच परिपक्वतेच्या बहराणे बहरून जाते तेव्हा ते त्याच्या नैसर्गिक जन्मजात विविध गुणधर्मांने निसर्गात प्रसिद्धी मिळवते. आणि अनेक वर्षे नैसर्गिक जन्मजात मोहक सुगंधाने सर्वांचे लक्ष वेधून घेण्याची क्षमता केवड्याच्या फुलातील सुवासिक सुगंधात आहे.

मनुष्याचे जन्मजात नानाविविध वैशिष्टपूर्ण गुणधर्म वयाच्या 16 व्या वर्षापासून म्हणजेच परिपक्वतेच्या बहराणे बहरलेल्या वर्षापासून परिपूर्ण तारुण्यपूर्ण ताजेतवाने उत्साही उर्जावान महान सामर्थ्यशाली विर्यतेजउत्साहीउर्जाशक्तीचे The great powerful strength semen brilliance energetic energy power 16 च्या तारुण्याच्या भराच्या बहरातील स्वतःचे वयाचे 16 वे वर्ष तारुण्याचे ते स्वतःच्या वयाची 116 वर्ष आयुष्यातील प्रत्येक वर्ष, प्रत्येक वर्षातील प्रत्येक दिवस स्वतःच्या वयाच्या 16 वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेला महान सामर्थ्यशाली विर्यतेजउत्साहीउर्जाशक्तीसह क्रियाशील Active उत्तेजित Simulated संतुलित Balanced संतुलीनीकरण Stabilization कामगिरीची Performance शतायुषी More वर्षे 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली जीवनशैली उपभोगणे साध्य आहे / शक्य आहे. स्वतःचे वयाचे 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली शतायुषी More जीवनशैली उपभोगता यावी या उद्देशाने मनुष्य जन्माची निर्मिती आहे मग तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल मनुष्यदेह हि एक जिवंत बुद्धीजीवी मशीन आहे. या बुद्धीजीवी मशीन रुपी मनुष्य देहाला ज्या गुणधर्मांचे नैसर्गिक अन्नपदार्थांची Food Diet Plan, Food Stuffs नैसर्गिक संतुलित अन्न आहार योजना नैसर्गिक पद्धतीने अन्न शिजवून खाण्याद्वारे शरीर अवयवांना पुरवठा केला जातो त्याच गुणधर्मांचा शरीर अवयवांकडून रिजल्ट आपणला प्राप्त होतो हा शरीरविज्ञानाचा सिद्धांत आहे. आपले शरीराकडून आपली जी अपेक्षा आहे त्या अपेक्षापूर्तीसाठी त्या गुणधर्मांचे नैसर्गिक अन्नपदार्थांची नैसर्गिक संतुलित अन्न आहार योजना नैसर्गिक संतुलित पद्धतीने अन्न शिजवणे आणि खाण्याद्वारे शरीर अवयवांना पुरवठा करणे आणि शरीरविज्ञानाचा सिद्धांत असाही आहे कि शरीराच्या ज्या अवयवाला शारीरिक व्यायाम क्रिया सारावाद्वारे व्यायाम प्राप्त होतो तो अवयव बलवान, विकसित, क्रियाशील होतो म्हणून संतुलित शारीरिक व्यायाम क्रिया सारावाद्वारे आपण खालेल्या अन्नाचे संतुलित पचन, सर्वांग शरीर अवयव संतुलित बलवान विकसित करण्यासाठी उपयोग केला पाहिजे तरच खर्या अर्थाने अन्न आहार योजन सार्थ ठरतात. 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली महान सामर्थ्यशाली विर्यतेजउत्साहीउर्जाशक्तीसह क्रियाशील, उत्तेजित संतुलित संतुलीनीकरण कामगिरीची शतायुषी More वर्षे 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली जीवनशैली उपभोगणे सहज साध्य होते.

Yours faithfully

Mr. SURESH RAMCHANDRA PRADHAN

आपला विश्वासू

श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान



सही/स्वाक्षरी Signature

डोंकांचे अचुक निराकरण Accurate resolution of doubts

आपल्या स्वतःचे परिपूर्ण तारुण्यपूर्ण उर्जाही उर्जावान तारुण्यवान शतायुषी ^{सर्वोत्तम} फ्लस अधिक ^{अपण} जिवनाचे परिपूर्णतेचे आपण स्वतः ^{सर्वोत्तम} शिल्पकार आहोत. आपल्या स्वतःचे शारीरिक महान शक्तीशाली शक्तीचे आपण स्वतः सर्वोत्तम शिल्पकार आहोत.

आपल्या स्वतःचे परिपूर्ण तारुण्यवान ^{व्यवस्थाकर्ता} तारुण्यपूर्ण जामने ^{व्यवस्थाकर्ता} मरनेचे, अव्वल दर्जाचे जोमदार उल्लेखनीय सुडो ^{व्यवस्थाकर्ता} शारीरिक सौष्ठवच्या सिध्दतेसह शारीरिक तंदुरुतीचे आपण स्वतः सर्वोत्तम शिल्पकार आहोत.

आपल्या स्वतःचे पुन्हा एकदा-पुन्हा-पुन्हा तारुण्यवान अलंन उर्जाही उर्जावान अलंन प्रभावी शौर्यपूर्ण यौवन ^{Puberty} प्रभावाचे आपण स्वतः सर्वोत्तम शिल्पकार आहोत.

आपल्या स्वतःचे पुन्हा एकदा तारुण्य, पुन्हा-पुन्हा तारुण्य निर्मातीचे आपण स्वतः सर्वोत्तम शिल्पकार आहोत.

आपल्या स्वतःचे पुन्हा एकदा, पुन्हा-पुन्हा नवयौवव्यपूर्ण जिवनाचा तारुण्य प्रभावचे आपण स्वतः सर्वोत्तम शिल्पकार आहोत.

आपल्या स्वतःचे महान लैंगिक विभूत उर्जा ^{The brightness of the sun's power} सामर्थ्य शाली शक्तीशाली शक्तीचे आपण स्वतः सर्वोत्तम शिल्पकार आहोत.

आपल्या स्वतःचे पुन्हा एकदा, पुन्हा-पुन्हा पुनर्भरण तारुण्याचे आपण स्वतः सर्वोत्तम शिल्पकार आहोत.

आणि असं देखील आहे कि, आपले स्वतःचे आयुष्याचे शारीरिक आरोग्याचा सर्वाधिक / उभासीत उभासा विनाश घडऊन आणणेसाठी आपण स्वतःचे कारणीभूत आहोत.

या जगत्कावर, या जगत्कावर प्रेम करण्याचे सर्वाधिकार स्वतःचे ^{तारुण्यपूर्ण} प्रलेखना आहे आणि हा प्रलेखना अख्य सिध्द हक्क आहे. परिपूर्ण तारुण्यवान उर्जाही उर्जावान शतायुषी फ्लस अधिक ^{अपण} जिवनशैलीचा आनंद लुटण्याचे स्वारी मजा आहे.

मनामध्ये विविध समस्यांचे विचार मंथनातून एक ना अनेक डोंका उद्भवतात आणि या डोंका माणसाला घेरतात. डोंकांचे वेधत आणि तेही नेमके अचुक निराकरण झाले पाहिजे. डोंकांचे वेधत अचुक निराकरण झाले नाही तर परिपूर्ण तारुण्यपूर्ण तारुण्यवान उर्जाही उर्जावान शतायुषी ^{अपण} फ्लस अधिक जिवनशैलीची परिपूर्णता ^{target} उपभोगाच्या लक्ष ^{target} साध्य होणार नाही.

त्या परिपूर्ण तारुण्यपूर्ण तारुण्यवान उर्जाही उर्जावान शतायुषी ^{अपण} फ्लस ^{health-improvement} अधिक ^{अपण} जिवनशैली उपभोगाच्या लक्ष जी परिपूर्ण ^{अपण} आरोग्यसंपन्न

जे नैसर्गिक विला आरोग्यास प्रोत्साहन देते / उत्तेजना देते / चालना देते आरोग्यसंपन्न ^{good with the health} परिपूर्ण तारुण्यपूर्ण जामने मरनेने तारुण्यवान उर्जाही उर्जाही सुठ रक्ता नैसर्गिक हक्कांचा अजित स्त्रोतांचे अविश्वसनीयपणे दोमांचकारी जोपर्यंत आयुष्य आहे आठ प्रमुख मुलभूत सुरवातीचे शिस्तबद्ध हृदयकारणाच्या पृथक्पृथक् योजने निराजनावर लक्ष केंद्रित करून मन तृप्त होईपर्यंत पुण वेळ पुण क्षमतेने परिपूर्ण तारुण्यपूर्ण तारुण्यवान उर्जाही उर्जावान शतायुषी ^{अपण} फ्लस अधिक ^{अपण} जिवनशैलीची परिपूर्णता, जिवनाची परिपूर्णता, जिवनशैलीचे सुपरिव / पुनर्नि, जिवनशैलीची सिध्दी / सफलता प्रयत्नपूर्वक

यशस्वीरिती। एक युवदोरवर अश्रुपुर्ण सकल जीवनप्रवाससह नेहमी समाधानी
 आनंदी व प्रसन्न निराशा मगाने आनंद परमाच, लक्ष्मी प्रसन्नपुर्ण साध्य
 कर्म सहज साध्य व शक्य आहे. ही ती आहे परीपुण तारुण्यपुण शतायुषी
 परम जीवनशैलीची परिपुर्णता.

या विषयाचे सारवाल विस्तारित विकीर्ण तुम्हाला माझे कुण
 आनंदाचे ~~आनंद~~ शंकाप्रश्नांचे अत्युत्कृष्ट समाधानकारक निराकरण
 सांगेल.

शंका मनामध्ये असेल तर शंकांचे त्वरित अत्युत्कृष्ट निराकरण
 होणे आम आरोग्य संपन्नतेच्या ~~दुर्घट~~ *good the health* दुर्घटने अलंन
 महात्वाचे आहे. ~~शंकांचे अत्युत्कृष्ट निराकरण~~ शंका मग ती कोवत्याही
 समस्येविषयीची असेल शंकांचे अत्युत्कृष्ट निराकरण त्वरित झाले नाही तर
 मधुपुष्प विचाराने व्यथित जातो. दिवसरात्र मधुपुष्प विचार-विचार आणि
 विचाराने ग्रामला जातो याचा परिणाम असा होतो छि, शंका मनात रणोत्तम
 ठाण मांडुन बसते आणि ~~अत्युत्कृष्ट~~ शंकाविचाराचे कर्पांतर चिंता *anxiety*.
 मधुपुष्प त्रस्त होता, केवळ होतो, अस्वस्थ होतो. चिंता एक अतीमहान समस्या
 जी अनेक रोगांना आमंत्रण देते. अनेक रोग उद्भवण्यासाठीची अनेक
 कारणे असतात त्यापैकी सर्वात वरच्या क्रमांकावरील क्रमांक एकच प्रमुख
 कारण म्हणजे चिंता *anxiety*, चिंता शरीराच्या वाढास कारणीभूत आहे.
 चिंता *anxiety / acute anxiety / fire of anxiety* ही सर्वसाधारण समस्या
 नसुन एक ठोमस समस्या आहे.

अनेक महाअमंकर रोगांचे उगमस्थान / उत्पत्तीस्थान, अनेक रोगांचे अलंन
 सुरक्षित आश्रयस्थान आहे. महाअमंकर रोगांचा क्रमांक एकचा पोजिंदा ही
 अत्यंत महात्वाची जबाबदारी पुर्ण प्राणारक्षिकपणे वळंउ न पाडता अतिरत/सातत्याने
 व्यजावणारी महाअमंकर उपद्रवी समस्याचे नाव चिंता *anxiety* आहे. महाअमंकर
 उपद्रवी समस्या या नावाने चिंता *anxiety* संपुर्ण जगभर परिचित आहे.

चिंता *anxiety* शरीरे शक्तीला क्षीण करते. शरीर *जीवि*विषयाचे
 प्रकमेव ~~आरोग्य~~ चिंता करते ~~आरोग्य~~ नेहमी समाधानी, आनंदी व प्रसन्न
 मगाने आरोग्य संपन्न जीवन जगणेच्या किरूध काम करणारी शक्ति म्हणजेच
 चिंता *anxiety* होय. चिंता *anxiety* एक महाअमंकर समस्या जी
 अल्पायुषी अकाली ~~वृद्धत्वास~~ वृद्धत्वास जबाबदार असणाऱ्या अनेक
 लमळांपैकी एक महाअमंकर ~~विनाशकारी~~ समस्या आहे विनाशकारी समस्या
 आहे. जी शरीरे स्वास्थ्याने ~~हिराऊन~~ घेते. चिंता *anxiety* समस्या पासुन प्लेकांजी
 आपला स्थाऱ्या बचाव करणे ही परीपुण तारुण्यपुण शतायुषी ~~कास~~ *ताजेतवाणी असाही उजावण*
 जिवन शैली नेहमी समाधानी आनंदी व प्रसन्न मानाने उपभोगणेसाठीची क्रमांक
 एकची गरज आहे.

चिंता *anxiety* फक्त आणि फक्त रोगांचीच उत्पत्ती होते.
 चिंता करणाऱ्या ~~सुखां~~ एक किंवा अनेक रोग शरीराला ठाण मांडुन बसतात
 शरीर अवयवना नही पातळ आहे. प्रकृपाच मधुपुष्प जिवनाला लागलेली ही कोड
 परिणामी स्थांग शरीर अवयव कुडा होतात.

एका पाठोपाठ एक अज्ञान अनेक रोगांनी माणुस येवला जातो/वेढला जातो/ गुरफटून जातो. एक चिंता दुसरी चिंता निर्माण करपास कारणीभूत सिद्ध होते. चिंतांची सारखी निर्माण होते. चिंतांची सारखी रोगांचीसारखी निर्माण करते. अज्ञान या मणुष्य जीवनातील आनंद हिराकून घेता ज्या चिंता anxiously समस्या, महाअर्थंकर जिवघोषा समस्येला, चिंता सारखीला आपलमा देही आसरा वेळु नये. नेहमी चिंतामुक्त निरोगी मनाने समाधानी आनंदी व प्रसन्नतेने परिपूर्ण तावठ्ठ्यपूर्ण ताजेतवानी उरसाहि उर्जावान वातायुषी फस जिवनदौलीची परिपूर्णता, जीवनाची परिपूर्णता, जिवनदौलीचे पुर्णत्व / पुर्णता, जिवनदौलीची सिद्धी/सफलता रवऱ्या अर्थाने मद्रास्वी जिवन प्रवासाचे ध्येय साध्य करणे प्रयत्नाने वाक्य झालेच पाहिजे Achieving the goal of a truly successful life journey should be possible with effort.

डांका मनामध्य कित्तीहि असतील सर्वच्यासर्व डांकांचे समाधानकारक निराकरण झालेच पाहिजे. डांका कित्तीहि विचारा, डांका मग ती कोणत्याही समस्या विषयी असले डांकांचे अचुक निराकरणाचा acceptance or doubts उद्देश आहे नेहमी समाधानी, आनंदी व प्रसन्न चिंतामुक्त फिर विम anxiety निरोगी मनाने आयुष्मतिने प्रत्येक दिवस, प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षण रवऱ्या अर्थाने मद्रास्वी जिवन प्रवासाचे ध्येय साध्य करणे प्रयत्नाने वाक्य झालेच पाहिजे.

एका डांका प्रश्नाचे निराकरण शोध मानधन अमेरिकन (युएस) डॉलर्स Eighteen dollars आहे.
One doubt questions discovery resolving handwriten is Eighteen US dollars US \$ 18 dollars.

डांका प्रश्न ऑनलाईन फॉर्म आणि डांका प्रश्नांची लिखित वस्तुस्थिती संगणकाच्या किंवा स्मार्ट फोन मोबाईलच्या मदतीने टाईप किंवा केलेली डांका प्रश्नांची वस्तुस्थिती फॉर्म व्हाट्सअप द्वारे पाठवितांना डांका प्रश्न निराकरण शोध मानधन US \$ 18 गुगल पे किंवा फोन पे द्वारे पाठवावे. हस्तलिखित डांका प्रश्नांची लिखित वस्तुस्थिती मिळार / मान्य केली जाणार नाही. The written fact/reality of doubts questioning handwriten questions will not be accepted.

डांका प्रश्नांची लिखित वस्तुस्थिती संगणकाच्या मदतीने टाईप केलेली प्रत किंवा स्मार्ट मोबाईल फोनच्या मदतीने टाईप केलेली प्रत आवश्यक Compulsory आहे.

डांका प्रश्नांची लिखित वस्तुस्थिती The written fact/reality टाईप करणेसाठी स्वातःची जन्मभाषा / मातृभाषा Mother tongue किंवा English (US) language इंग्लीश भाषा किंवा 105 भाषा किंवा भाषेची निषड करावी. 105 भाषेची प्रका आपण डांका प्रश्नांची लिखित वस्तुस्थिती संगणकाच्या मदतीने किंवा स्मार्ट फोनच्या मदतीने टाईप करावी.

१०५
 एकदा पाच भाषांची नावे Name of the Languages

श्रीका प्रभाची संगणकाच्या मदतीने टाईप केलेली प्रत मराठी भाषेत आहे.

Typed copy with the help of computer of the
 doubt question is in Marathi language / Hindi language /
 English (US) language / Gujarathi language / Kannada language /
 Malayalam language / Tamil language / ~~Telugu~~ Telugu language /
 Afrikaans language / Albanian language / Amharic language /
 Arabic language / Armenian language / Azerbaijani language /
 Basque language / Belarusian language / Bengali language /
 Bosnian language / Bulgarian language / Catalan language /
 Cebuano language / Chinese (simplified) language /
 Chinese (Traditional) language / Croatian language /
 Czech language / Danish language / Dutch language /
 English (Australia) language / English (UK) language /
 Esperanto language / Estonian language / Finnish language /
 French language / Frisian language / Galician language /
 Georgian language / German language / Greek language /
 Haitian language / Hausa language / Hawaiian language /
 Hebrew language / Hmong language / Hungarian language /
 Icelandic language / Igbo language / Indonesian language /
 Irish language / Italian language / Japanese language /
 Javanese language / Kazakh language / Khmer language /
 Korean (NK) language / Korean (SK) language / Kurdish language /
 Kyrgyz language / Lao language / Latin language /
 Latvian language / Lithuanian language / Luxembourgish
 language / Macedonian language / Malagasy language /
 Malay language / Maltese language / Maori language /
 Mongolian language / Myanmar (Burmese) language /
 Nepali language / Norwegian language / Nyanja (Chichewa)
 language / Pashto language / Persian language / Polish
 language / Portuguese language / Punjabi language /
 Romanian language / Russian language / Samoan language /
 Scots Gaelic language / Serbian language / Sesotho language /
 Shona language / ~~Sindhi~~ Sindhi language / Sinhala language /
 Slovak language / Slovenian language / Somali language /
 Spanish language / Sundanese language / Swahili language /
 Swedish language / Tagalog (Filipino) language / Tajik language /
 Thai language / Turkish language / Ukrainian language /

Urdu language / Uzbek language / Vietnamese language /
Welsh language / Xhosa language / Yiddish language /
Yoruba language / Zula language.

आपण आपला डॉका प्रश्नांची लिखित वस्तुस्थिती The written
Fact / reality संगणकाच्या मदतीने टाईप केलेली प्रत किंवा स्मार्ट
मोबाईल फोनच्या मदतीने टाईप केलेली प्रत कोणत्या आपले मध्ये टाईप
केलेली आहे त्या आपले नाव Name of language इंग्लिश सुरस
आपले मध्ये In English (US) language मध्ये उल्लेख करणे mention
(to refer to or speak about briefly) आवश्यक आहे.

मी भाषांची languages'es लिस्ट लिस्ट यादी दिलेली आहे.
या यादीमध्ये list समावेश असलेल्या भाषांपैकी कोणत्याही एका
आपले मध्ये डॉका प्रश्नांची लिखित वस्तुस्थिती The written fact/reality
संगणकाच्या मदतीने टाईप केलेली प्रत किंवा स्मार्ट मोबाईल फोनच्या
मदतीने टाईप केलेली प्रत on line ऑन लाईन व्हॉट्स अप What's App
द्वारे ज्या मोबाईल नंबरवरून पाठवाय त्याच मोबाईल नंबरवरून मला
डॉका प्रश्नासोबत US \$ 18 Eighteen dollars
सुरस अथवा डॉकस फोन पे किंवा युगल पे
पेमेंट ऑन लाईन पाठवा. send pay by phone pay or Google pay
on line payment of US \$ 18 with the double question.
Eighteen dollars

आपण ज्या आपले डॉका प्रश्नांची लिखित वस्तुस्थिती संगणकाच्या
मदतीने टाईप केलेली प्रत किंवा स्मार्ट मोबाईल फोनच्या मदतीने टाईप
केलेली प्रत ऑन लाईन on line व्हॉट्स अप What's App द्वारे ~~मला~~
~~पाठवाय~~ मला कडे पाठवाय त्याच आपले डॉका प्रश्नांचे निराकरण केलेली
लिखित वस्तुस्थितीची संगणकाच्या मदतीने टाईप केलेली प्रत तुम्हाला
on line ऑन लाईन व्हॉट्स अपच्या द्वारे What's App च्या द्वारे पाठविली
जाले.

लक्षात घ्या Notable, - मी भाषांचे भाषांतर / अनुवाद करणेसाठी
translate (to change from one language into another)
युगल ट्रान्सलेट अॅपची Google translate App ची निवड केलेली आहे.
ऑन लाईन पेमेंट पाठविलेसाठी आमचे मोबाईल नंबर

Mo. Number's 9764703111, 9168239001, 9371882022

पाठविलेसाठी
डॉका प्रश्न विचारणेसाठी ऑन लाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे.
आमच्या अधिकृत संकेत स्थळाचा भेट द्यावी.
आमचे अधिकृत संकेत स्थळ.

WWW. Once More Youngish. com

श्रीका प्रश्न विचारणसाठी/पाठविण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे.
आमच्या अधिकृत संकेत स्थळावर अट घावी. आमचे अधिकृत संकेत स्थळ.

WWW. Once More Youngish - Com

श्रीका प्रश्नांचे ऑनलाईन फॉर्म व्हॉटसअपद्वारे पाठविण्यासाठी आमच्या
अधिकृत ई-मेल आयडी:

: happyenjoy @ oncemoreyoungish. com

आणि अधिकृत मोबाईल नंबर:

9764703111, 9168239001, 9371882022.

श्रीका प्रश्नांचे ऑनलाईन फॉर्म पाठविण्यासाठी वरील ई-मेल आयडी
पुरती किंवा वरिल्ले फोन कोणत्याही एका मोबाईल नंबरवर पूर्ण माहिती भरलेला
फॉर्म व्हॉटसअपद्वारे पाठवावेत.

एका श्रीका प्रश्नांचे निराकरण शोध मानधन अमेरिकन (युएस)
डॉलर्स अठरा Eighteen dollars आहे.

One doubt questions discovery resolving
honorarium is eighteen US dollars US \$ 18 dollars.

श्रीका प्रश्न ऑनलाईन फॉर्म व्हॉटसअपद्वारे पाठवितांना श्रीका प्रश्न
निराकरण शोध मानधन अमेरिकन (युएस) डॉलर्स अठरा डॉलर्स
गुगल पे किंवा फोन पे द्वारे ऑनलाईन पेमेंट पाठवावे

When sending online doubt question form via
WhatsApp. Resolving doubt question discovery honorarium
US \$ 18 dollars eighteen dollars send online payment
via Google pay or phone pay

श्रीका प्रश्न निराकरण शोध मानधन अमेरिकन (युएस) डॉलर्स
अठरा डॉलर्स Eighteen dollars गुगल पे किंवा फोन पे वर ऑनलाईन
पेमेंट पाठविण्यासाठी आमचे अधिकृत फोन नंबर:

9764703111, 9168239001, 9371882022.

या तिनपैकी एका मोबाईल नंबरवर श्रीका प्रश्न निराकरण
शोध मानधन अमेरिकन (युएस) डॉलर्स अठरा Eighteen dollars
गुगल पे किंवा फोन पे द्वारे ऑनलाईन पेमेंट पाठवावे.

Resolving doubt question on one of these
three mobile numbers discovery honorarium US \$ 18
dollars Eighteen dollars send online payment via Google pay

via Google pay or phone pay

ज्या मोबाईल फोन नंबरवरून तुम्ही बुकान्त पे किंवा फोन पे द्वारे ऑनलाईन पेमेंट पाठवणार आहात

The mobile phone number from which you are going to send online payment via Google pay or phone pay.

त्याच मोबाईल क्रमांकावरून डॉका प्रश्नांची लिखित वस्तुस्थिती संगणक किंवा स्मार्टफोन मोबाईलच्या मदतीने टाईप केलेला फॉर्म वहाटसअप द्वारे ऑनलाईन पाठवावे.

From the same mobile number, the written facts of the doubt question should be sent online via WhatsApp with the help of computer or smartphone mobile typed form.

तुमचे डॉका प्रश्न आणि डॉका प्रश्न निराकरण माहिती आमचे कडे अर्थात सुरक्षित असेल. आपण पाठविलेले डॉका प्रश्न इतर कोणता माहित होणार नाहीत याची आम्ही पूर्ण दक्षता घेते.

डॉका प्रश्नांची लिखित वस्तुस्थिती संगणकाच्या मदतीने किंवा स्मार्ट फोन मोबाईलच्या मदतीने टाईप करणेसाठी आम्ही निघडलेल्या Once More Youngish Website वरून मोअर यंगीश वेबसाईटवर लिखित

पुढा रकदा तरंग संकेतस्थ ठावतील लिखित प्रसिध्द केलेल्या डॉकाचे अचूक निराकरण ~~अध्याय क्रमांक~~ अध्याय क्रमांक पंधरा Chapter Number 15 तिन्ही पान क्रमांक चार आणि पाचवर Page Number 4 and 5 four and five वरती मिळून प्रसिध्द केलेल्या रकदा पाच भाषांपैकी out of 105 languages / out of one hundred five languages एक भाषा निवडा. Choose one of 105 languages.

→ डॉका प्रश्न फॉर्म संगणकाच्या मदतीने किंवा स्मार्टफोन मोबाईलच्या मदतीने टाईप करून भरण्यासाठी इंग्लीश (युरस) भाषा निवडा.

डॉका प्रश्नांची लिखित वस्तुस्थिती संगणकाच्या किंवा स्मार्टफोन मोबाईलच्या मदतीने टाईप करणेसाठी फॉर्म नमुना.

पेमेंट ऑनलाईन पेमेंट पाठविल्याचा उद्देश

डॉका प्रश्न निराकरण मान घेन!

डॉका प्रश्नांची लिखित वस्तुस्थिती टाईप करणेसाठी निघडलेल्या टाईप केलेल्या भाषेचे नांव 105 पैकी कोणती भाषा संगणक किंवा स्मार्टफोन मोबाईलच्या मदतीने टाईप करण्यासाठी निघडली आहे....

Written Facts of Doubt Questions Name of the selected typed language which of the 105 languages is selected

for typing with the help of computer or smartphone mobile...

~~निर्वाह के लिये माफ़ेव जाई~~ इंग्लिश (युएस) भाषेमध्ये निवडलेल्या भाषेच्या नावाचा उल्लेख करा

Mention the name of the selected language in English US language.

इंका प्रश्न पाठविणारे व्यक्तीचे वय --- लिंग पुरुष/स्त्री male/female
दोन मोबाईल नंबर प्रविष्ट करा

आपल्याकडे ई-मेल आयडी असल्यास ई-मेल आयडी प्रविष्ट करा

इंका प्रश्न पाठविणारे व्यक्ती मग ती व्यक्ती मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तरुण मुलगा असेल किंवा तरुणी मुलगी असेल, नवविवाहित तरुण तरुण असेल किंवा नवविवाहिता तरुणी असेल, वैवाहिक पुरुष असेल किंवा वैवाहिक महिला असेल, जेपट नकारिक पुरुष असेल किंवा जेपट नकारिक महिला असेल, पुरुष असेल किंवा महिला असेल इंका प्रश्न पाठविणारे व्यक्तीचा व्यवसाय

इतर आवडीचे शब्द
इंका प्रश्न पाठविणारे व्यक्तीच्या देशाचे नांव

इंका प्रश्न पाठविणारे भारता देशातील असतील तर देशाचे नांव आणि राज्याचे नांव जिल्ह्याचे नांव

इंका प्रश्नाची निरक्षर वस्तुस्थिती संगणकाच्या मदतीने किंवा स्मार्ट फोन मोबाईलच्या मदतीने टाईप करा. 105 भाषांपैकी कोणत्याही एका कोणत्याही भाषा निवडा. Choose any one language. 105 भाषांच्या भाषेत इंका प्रश्न लिखित वस्तुस्थिती टाईप करा. भाषांच्या यादी साठी पाहा

See List of languages

Once More Younglish website वस मोअर मॅंगीश वेबसाईट/

पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळावरील निरक्षर प्रसिद्ध केलेल्या इंकांचे अचूक निराकरण अध्याय क्रमांक पंधरा Chapter Number 15

fifteen पान क्रमांक चार आणि पाचवर Page Number 4 and 5 four and five वरती लिखून प्रसिद्ध केलेल्या सुरुवाती पाच 105 भाषांपैकी

any out of 105 languages / out of one hundred five languages कोणत्याही एका भाषा निवडा. Choose any one language.

इंका प्रश्न पूर्ण माहिती भरलेला फॉर्म आणि इंका प्रश्नाची निरक्षर वस्तुस्थिती संगणकाच्या मदतीने किंवा स्मार्ट फोन मोबाईलच्या मदतीने टाईप केलेली इंका प्रश्नाची निरक्षर वस्तुस्थिती व्हॉट्सअपद्वारे ऑनलाईन पाठवावी.

इंका प्रश्न पूर्ण माहिती भरलेला फॉर्म आणि इंका प्रश्नांची निरक्षर वस्तुस्थिती संगणकाच्या मदतीने किंवा स्मार्ट फोन मोबाईलच्या मदतीने

टाइप Type केलेली डॉका प्रश्नांची निराचारी ~~वस्तुस्थिती~~ वस्तुस्थिती ऑनलाईन
 वॉट्सअप द्वारे पाठविणाऱ्या डॉका प्रश्न निराकरण resolution of doubts
 question शोध मानधन Discovery honorarium अमेरिकन (युएस)
 डॉलर अठरा Eighteen dollars US \$ 18 dollars Eighteen dollars.
 गुगल पे किंवा फोन पे द्वारे ऑनलाईन पाठवावे.
 ज्या मोबाईल फोन ~~क्रमांक~~ क्रमांकावरून तुम्ही गुगल पे किंवा
 फोन पे द्वारा ऑन लाईन पेमेंट पाठविणार आहात

The mobile phone number from which you are going
 to send an line payment via Google pay or phone pay
 त्याच मोबाईल क्रमांकावरून डॉका प्रश्न पूर्ण माहिती अरळोमा फॉर्म
 आणि डॉका प्रश्नांची निराचारी वस्तुस्थिती लागू काऱ्या मदतीने किंवा एम.ए.फोन
 मोबाईलच्या मदतीने टाइप Type केलेली डॉका प्रश्नांची ~~वस्तुस्थिती~~ वस्तुस्थिती
~~वस्तुस्थिती~~ फॉर्म पूर्ण वस्तुस्थिती डॉका प्रश्न टाइप Type केलेला / अरळोमा
 फॉर्म ऑनलाईन वॉट्सअप द्वारे पाठवावा.

स्थळ: नागज (इंडिया) श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान
 Place: NAGAJ (INDIA) Mr. SURESH RAMCHANDRA PRADHAN
 Gramchambha
 Date: 15-4-2022. Fifteen April 2022.

संपुर्ण जगातील प्रशिक्षणार्थी नाव नोंदणी करणारे सर्व आदरणीय, सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य respectable, venerable, adorable सर्व प्रशिक्षणार्थीसाठी मग ते पुरुष असतील किंवा महिला असतील, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, तरुण मुलगा असेल किंवा तरुण मुलगी असेल, ती नवविवाहित तरुणी असेल, किंवा नवविवाहित तरुण असेल, विवाहित पुरुष असेल किंवा विवाहित महिला/स्त्री असतील, जेष्ठ नागरिक विवाहित महिला असेल किंवा जेष्ठ नागरिक विवाहित पुरुष असतील, जेष्ठ नागरिक पुरुष असतील किंवा जेष्ठ नागरिक महिला असतील. सर्व प्रशिक्षणार्थीसाठी आणि आमचे अधिकृत संकेतस्थळाला www.OnceMoreYoungish.com website / पुन्हा एका तरुण संकेतस्थळाला भेट देणारे संपुर्ण जगातील आदरणीय, सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य respectable, venerable, adorable सर्व जनतेला मग ते पुरुष असतील किंवा महिला असतील, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, तरुण मुलगा असेल किंवा तरुण मुलगी असेल, ती नवविवाहित तरुणी असेल, किंवा नवविवाहित तरुण असेल, विवाहित पुरुष असेल किंवा विवाहित महिला/स्त्री असतील, जेष्ठ नागरिक विवाहित महिला असेल किंवा जेष्ठ नागरिक विवाहित पुरुष असतील, जेष्ठ नागरिक पुरुष असतील किंवा जेष्ठ नागरिक महिला असतील सर्व नागरिकांसाठी

शिकांचे अचूक निराकरण

प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला www.OnceMoreYoungish.com website / पुन्हा एका तरुण संकेतस्थळावर वचनपत्र लिहून प्रसिद्ध केले आहे आणि मी स्वतः श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान माझे स्वताचे पूर्ण नाव लिहून मी स्वतः माझी सही/स्वाक्षरी SIGNATURE केलेली आहे. माझे नाव आणि स्वाक्षरी SIGNATURE च्याखाली प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला IN ADDITION TO आणखी ADDITIONAL अधिक ज्यदा उल्लेखनीय माहिती Notable Information आणि काही महत्वाच्या सूचना And Some Important Tips लिहून प्रसिद्ध करणार आहे हि प्रसिद्ध करणार असलेली उल्लेखनीय माहिती आणि काही महत्वाच्या सूचना प्रत्येक आदरणीय सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य respectable, venerable, adorable प्रशिक्षणार्थीनी, आदरणीय, सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य नागरिकांनी प्रत्येक महिन्याचे एक तारखेला प्रसिद्ध करणार असलेली माहिती जाणून घेणेसाठी www.OnceMoreYoungish.com website ला / पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळाला भेट द्यावी

Visit To The Once More Youngish Website To Know The Information Published

शिकांचे अचूक निराकरणसाठी

दिनांक 01/05/2022 रोजी www.OnceMoreYoungish.com website ला / पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळाला भेट द्या.

Accurate Resolution of Doubts

To know the information that will be published for ~~promise letter no 6 six~~ 01/05/2022, visit to the Once More Youngish website

एक आदरणीय विनंती A Respectful Request

संपुर्ण जगातील प्रशिक्षणार्थी नाव नोंदणी करणारे सर्व आदरणीय, सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य respectable, venerable, adorable सर्व प्रशिक्षणार्थीसाठी मग ते पुरुष असतील किंवा महिला असतील, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, तरुण मुलगा असेल किंवा तरुण मुलगी असेल, ती नवविवाहित तरुणी असेल, किंवा नवविवाहित तरुण असेल, विवाहित पुरुष असेल किंवा विवाहित महिला/स्त्री असतील, जेष्ठ नागरिक विवाहित महिला असेल किंवा जेष्ठ नागरिक विवाहित पुरुष असतील, जेष्ठ नागरिक पुरुष असतील किंवा जेष्ठ नागरिक महिला असतील. सर्व प्रशिक्षणार्थीसाठी आणि आमचे अधिकृत संकेतस्थळाला www.OnceMoreYoungish.com website / पुन्हा एका तरुण संकेतस्थळाला भेट देणारे संपुर्ण जगातील आदरणीय, सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य respectable, venerable, adorable सर्व जनतेला मग ते पुरुष असतील किंवा महिला असतील, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, तरुण मुलगा असेल किंवा तरुण मुलगी असेल, ती नवविवाहित तरुणी असेल, किंवा नवविवाहित तरुण असेल, विवाहित पुरुष असेल किंवा विवाहित महिला/स्त्री असतील, जेष्ठ नागरिक विवाहित महिला असेल किंवा जेष्ठ नागरिक विवाहित पुरुष असतील, जेष्ठ नागरिक पुरुष असतील किंवा जेष्ठ नागरिक महिला असतील

आपण सर्वांना Once More Youngish परिवाराकडून एक आदरणीय विनंती जेव्हा तुम्ही www.OnceMoreYoungish.com वेबसाईटला भेट देता, केव्हा इतरांनी www.OnceMoreYoungish.com वेबसाईटला भेट द्यावी या हेतूने www.OnceMoreYoungish.com या वेबसाईटची लिंक, मित्रपरिवार, नातेवाईक, संबंधि, गणगोत, आशेष्ठ, सगेसोयरे, ग्रुप मध्ये पोस्ट करा.

A respectful request from the once more youngish family to all of you When you visit the www.OnceMoreYoungish.com website in the friends, one's relative, one's kith and kin, group for the purpose that others may visit www.OnceMoreYoungish.com website.

Yours faithfully

Mr. SURESH RAMCHANDRA PRADHAN

आपला विश्वासू

श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान

Suresh Ramchandra Pradhan

सही/स्वाक्षरी Signature

Once More Youngish Website वनस मोअर यंगीश वेबसाईटवर / पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळावर प्रकाशित केलेली लेखी माहिती स्वतः श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान यांनी स्वतः त्यांचे मूळ मराठी मातृभाषेत लिहून प्रकाशित केले आहे. ते स्वतः मराठी भाषेचा इंग्लिश (यु एस) भाषेत अनुवाद करत आहेत Once More Youngish Website वर / पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळावर प्रकाशित करत आहेत.

The written information published on the once more youngish website has been written and published by Mr. SURESH RAMCHANDRA PRADHAN himself in his native Marathi mothertongue. He himself is translating the Marathi language into English (US) and Once More Youngish are publishing on this website.

काही असाध्य रोगांवर संशोधन सुरु आहे

Research into some incurable disease in progress

काही असाध्य रोगांचा शोध अंतिम टप्प्यात आहे

The search for some incurable disease is in final stages

वेळोवेळी, प्रकाशित माहिती once more youngish website/ पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळावर सिद्ध चाचणी शरीरविज्ञान फिजीओलॉजी सिद्धांत म्हणून प्रकाशित केली जाईल.

From time to time, published information will be published all the Once More Youngish website as a proven test physiology theory.

आमच्या अधिकृत वेबसाईटला / संकेतस्थळाला भेट द्या

Visit our official website

आमची अधिकृत वेबसाईट / संकेतस्थळ

Our official website

www.OnceMoreYoungish.com

नैसर्गिक फुलाचे रोप/वृक्ष केवडा Flowering plant/tree केवड्याची फुले Kevda Flowers बीजापासून निर्मिती झालेले अपरिपक्व रोप जेव्हा नैसर्गिक परिपक्व होते म्हणजेच परिपक्वतेच्या बहराणे बहरून जाते तेव्हा ते त्याच्या नैसर्गिक जन्मजात विविध गुणधर्मांनी निसर्गात प्रसिद्धी मिळवते. आणि अनेक वर्षे नैसर्गिक जन्मजात मोहक सुगंधाने सर्वांचे लक्ष वेधून घेण्याची क्षमता केवड्याच्या फुलातील सुवासिक सुगंधात आहे.


मनुष्याचे जन्मजात नानाविविध वैशिष्टपूर्ण गुणधर्म वयाच्या 16 व्या वर्षापासून म्हणजेच परिपक्वतेच्या बहराणे बहरलेल्या वर्षापासून परिपूर्ण तारुण्यपूर्ण ताजेतवाने उत्साही उर्जावान महान सामर्थ्यशाली विर्यतेजउत्साहीउर्जाशक्तीचे The great powerful strength semen brilliance energetic energy power 16 च्या तारुण्याच्या भराच्या बहरातील स्वतःचे वयाचे 16 वे वर्ष तारुण्याचे ते स्वतःच्या वयाची 116 वर्ष आयुष्यातील प्रत्येक वर्ष, प्रत्येक वर्षातील प्रत्येक दिवस स्वतःच्या वयाच्या 16 वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेला महान सामर्थ्यशाली विर्यतेजउत्साहीउर्जाशक्तीसह क्रियाशील Active उत्तेजित Simulated संतुलित Balanced संतुलीनीकरण Stabilization कामगिरीची Performance शतायुषी More वर्षे 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली जीवनशैली उपभोगणे साध्य आहे / शक्य आहे. स्वतःचे वयाचे 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली शतायुषी More जीवनशैली उपभोगता यावी या उद्देशाने मनुष्य जन्माची निर्मिती आहे मग तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल मनुष्यदेह हि एक जिवंत बुद्धीजीवी मशीन आहे. या बुद्धीजीवी मशीन रूपी मनुष्य देहाला ज्या गुणधर्मांचे नैसर्गिक अन्नपदार्थांची Food Diet Plan, Food Stuffs नैसर्गिक संतुलित अन्न आहार योजना नैसर्गिक पद्धतीने अन्न शिजवून खाण्याद्वारे शरीर अवयवांना पुरवठा केला जातो त्याच गुणधर्मांचा शरीर अवयवांकडून रिजल्ट आपणला प्राप्त होतो हा शरीरविज्ञानाचा सिद्धांत आहे. आपले शरीराकडून आपली जी अपेक्षा आहे त्या अपेक्षापूर्तीसाठी त्या गुणधर्मांचे नैसर्गिक अन्नपदार्थांची नैसर्गिक संतुलित अन्न आहार योजना नैसर्गिक संतुलित पद्धतीने अन्न शिजवणे आणि खाण्याद्वारे शरीर अवयवांना पुरवठा करणे आणि शरीरविज्ञानाचा सिद्धांत असाही आहे कि शरीराच्या ज्या अवयवाला शारीरिक व्यायाम क्रिया सारावाद्वारे व्यायाम प्राप्त होतो तो अवयव बलवान, विकसित, क्रियाशील होतो म्हणून संतुलित शारीरिक व्यायाम क्रिया सारावाद्वारे आपण खालेल्या अन्नाचे संतुलित पचन, सर्वांग शरीर अत्रयव संतुलित बलवान विकसित करण्यासाठी उपयोग केला पाहिजे तरच खर्या अर्थाने अन्न आहार योजन सार्थ ठरतात. 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली महान सामर्थ्यशाली विर्यतेजउत्साहीउर्जाशक्तीसह क्रियाशील, उत्तेजित संतुलित संतुलीनीकरण कामगिरीची शतायुषी More वर्षे 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली जीवनशैली उपभोगणे सहज साध्य होते.

Yours faithfully

Mr. SURESH RAMCHANDRA PRADHAN

आपला विश्वासू

श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान



सही/स्वाक्षरी Signature